

उच्च व तीव्रांश्लभ आण लेवायोजन
तवभागाच्या आपमास्याखालील सर्व पैकी
संस्थांमधून "तवेष मागास प्रवर्गांना रता"
रुढीव जागा ठेवण्यादत...

महाराष्ट्र शासन

उच्च व तीव्रांश्लभ आण लेवायोजन तवभाग,
शासन नर्णय प्रमाणिक: युस्तंगी-१४१३/१४२८]-वा०४-८
मंत्रालय विवरार भाग, मुंबई-४०० ०३२०
ददनांक: २२ जून, १९९५.

- दावा: १) शासन नर्णय, उच्च व तीव्रांश्लभ आण लेवायोजन तवभाग
क्र.युस्तंगी-१४१३/१४२८/वा०४-८, दद.२२ जून, १९९५ व
समक्षांगत शुद्धदोपक्रम ददनांक - जून, १९९५.
२) शासन नर्णय, समाजफल्याण, सांस्कृतक फार्ड व श्रीडा तवभाग
क्र.सोटी-१४१४/पृ.कृ.२३६/भा०४-५ ददनांक १३ जून, १९९५
व समक्षांगत शुद्धदोपक्रम ददनांक २५ जून, १९९५.
३) शासन नर्णय, सामान्य प्रशासन तवभाग क्र.वीसोसो-१०९४/
पृ.पृ.६८/१४/१६-व, ददनांक १५ जून, १९९५.

शासन नर्णय : राज्यातील अनुभावत भाती व अनुसूचित जमाती महणून अवाळणे
घोषील घरण्यात आलेले असमुदाय काढता अन्य काढी जातीजमाती कळून आभाज्य,
आर्थिक व ऐक्षाणिक दृष्टिया, भागासोल्या कारणावरून तवेष सकात देण्याची भागणी
लक्षात घेता, शासन नर्णय, समाजफल्याण, सांस्कृतक फार्ड व श्रीडा तवभाग प्रमाणि-
काराङ्का-१४१४/पृ.पृ.२३६/भा०४-५, ददनांक १३जून, १९९५ व समक्षांगत शुद्धदोपक्रम
ददनांक १५ जून, १९९५ मध्ये तवांश्लट जातीषा "तवेष मागास प्रवर्गा" पामर्ये तंभावेही
करण्यावाचत्वे आदेश नर्मांगत घरण्यात आले आहेत. या जातीषा "तवेष मागास
प्रवर्गा" मध्ये तंभावेही करण्यात आला आहे स्थावी यादी पारांश्लट "अ" मध्ये देण्यात
आली आहे.

२. शासन नर्णय, सामान्य प्रशासन तवभाग, प्रमाणिकासोसो-१०९४/पृ.पृ.६८/१४/
१६-व, ददनांक १५जून, १९९५ अन्यथे "तवेष मागास प्रवर्गा" साठी २२ आरक्षणी शासकीय/
नव्याजातीय सेकेत ठेवण्यावाचत्वे आदेश नर्मांगत ऐले आहेत.

३. शासन नर्णय, उच्च व तीव्रांश्लभ आण लेवायोजन तवभाग, युस्तंगी-१४१३/
[१४२८]-वा०४-८ दद.२२ जून, १९९५ व समक्षांगत शुद्धदोपक्रम ददनांक -जून, १९९५
इन्यथे इतर मागात वर्गसाठी अकूब अवांशिकी व संखारनत शासकीय/ अधीक्षणी व
प्रकार, तवांशान व वांशिकी, तवेषांशालक्ष व इतर ऐक्षाणिक दृष्टिया यामधून प्रवेशाताठी आरक्षणी
ठेवण्यावाचत्वे आदेश नर्मांगत घरण्यात आले आहेत. या आदेशानुंदार ऐक्षाणिक
क्रियांगद्यावाचत्वे रात्रेव आगा ५०५ या प्रवाणात ठेवण्यात आलेल्या आहेत. आता काढी

प्राकृट जाती जमातीया "तकोष्ठ भागात प्रवर्गा" त समावेश करण्यास आवेदा अस्तित्वामुळे या प्रवर्गाचीरता २५ जागा उच्च व तीव्रांश्च तक्षानार्थे जात्यरथावाहारील एवं ऐक्षण्य उंचगांभूत्य या जातेखान्वये राखून ठेवण्यात येत आदेश "तकोष्ठ भागात प्रवर्गा" करता राखून उत्पन्नात आवेद्या २५ जागा वाढल्याने आता ऐक्षण्य तत्परांभूत राखीय जागाती प्रयाप कालात्प्रभागी राहील:-

१) अनुभापत जाती व अनुभापत जातीस्थाल बौद्धधर्म स्थोकारत्या घ्यक्ती	१३२
२) अनुभापत जाती	७२
३) तपामुख जाती [२५ तस्म जाती]	३५
४) भटक्या जमाती [जानेपारी १९९० पूर्णिया २८ व तस्म जाती]	२०५४
५) भटक्या जमाती [धनगर व तस्म जमाती]	३५५
६) भटक्या जमाती [वंबारी व तस्म जमाती]	३५
७) इतर भागातवर्गांविकारता [ओ.डो.ही.०.]	१५५
८) तकोष्ठ भागात प्रवर्गा	३२
	५२२

हे आदेश १९९५-९६ या ऐक्षण्यक वर्षाचासून जागू भरण्यास येत आहेत.

५. सदर आरक्षण प्रत्येक सत्परांभूते अभ्यात्म्य अनहाय असेल झाप ते मुक्त आप मूल्यावारत जागांकारता स्फीच्या स्फीच्या प्रभाण्यात असेल.

आराङ्गी जागा या प्रयापतः भरण्यात याच्यात. भाव आराङ्गी जागाविर प्रदेश अभ्याला तरी गुणात्मेनुतार त्या उमेदवारांच्या अभ्यासांमुळे तंत्रा संस्था यादावताच्या जाहा तंत्रा सर्व प्रत वरड्या फातीतारता आराङ्गीय जागांमूळे प्रवेश देण्याताळी तंत्रांच्या अवर्तीतुतार पुनार्वदार भरण्यात याया.

६. ऐक्षण्यक सत्परांभूते प्रदेश देताना स्थाना प्रवर्गाचा उमेदवार न अदलत्यास ते भारतीय अनुषेष्ठ म्हणून दुटे ओढण्यात येत न्यायामुळे व ते त्याच घर्षी भरावयावे अस्तित्वामुळे भागातवर्गांच्या इतर गटाताळ उमेदवारांना प्रवेश देऊ आरक्षण पूर्ण करण्यात याचे. यारातील दर्शक २७ मुक्त, १९९६ च्या धाराच्येद २ मध्ये अदलेल्या भागीदारीक हत्यातुतार जार्येवाढी भरण्यात यावा. भाव अदलावद्दलाने इतर प्रवर्गांमूळे भरण्याच्या तरतुद करानार असा त-न-देवे उफलाच्या भागावद्वयांविकींची लंब्या मुक्त आरक्षण आक्षण अदलावद्दलाने शातेले तपार्पणांयांची लंब्या धारा ५२२ प्रेक्षा आधळ असार नाढी.

७. ऐक्षण्यक वर्ष १९९५-९६ तुक झाले अस्तित्वामुळे "तकोष्ठ भागात प्रवर्गा" त जमाती-या जातीमूळे प्रवेश घेणा-या तपार्पणांविकारता त्यांनी ३१ षुक्ल, १९९५ पर्यंत झालेला तर्णी, समाजक्ल्याण, सत्प्रकाशक घर्या ५ षुक्ला तक्षान, उ.सोवीकी-४४२४/प्र.०५०२३६/माव०४-५ अदलांडी १३ षुक्ल, १९९५ च्या बोहलेल्या पाराप्रांट "छ" मध्यील तपार्पणांविकारता जातीले प्रवर्गांविक समाज आक्षण-याज्ञून घेऊ तंत्रांचा सत्पराप्रवर्गांविके आदर करणे विषयांस

रात्रि- दरील तारछेयकै जर या प्रवर्गातील विद्यार्थी त्याच्या बासावै प्रभाषण्डे
वेळाणं संत्खापुमुद्दाना सादर फुल घेणे नाहीत तर, त्याचा या राठीच जागोदर टक्के
राटप्पार नाही. यातीही नोंद घेणे ब्राह्मणक आहे.

७. अश्व तंत्रालभ[उच्च प्रश्नम] महाराष्ट्र राज्य, पुणे फाना विनेती वरण्यात
घेते को, हे आदेश सर्व वेळाणं संत्खापालभाईया तनक्कनां आवृत्त घावेत.

हे आदेश सामान्य प्रधान विभागाच्या व उभाजक्क्याण, सांस्कृतक जारी व
क्रोडा प्रभागाच्या तंत्रांने तर्गाभत वरण्यात घेते आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल घोष्या आदेशानुसार य नापाने.

संदी/-
[अ.व.ड.सेन]
उपताच्य, महाराष्ट्र शासन-

प्रती:

राज्यपाल याची लालव,
मुहम्मदक्क्यापि सांवद,
सर्व अळाब विद्यापठावि कूलगुरु
सर्व अळाब विद्यापठावि कूलतावद
अश्व तंत्रालभ[उच्च प्रश्नम] महाराष्ट्र राज्य, पुणे ५ प्रती.
तंत्रालभ, तंत्राश्वाण, महाराष्ट्र राज्य भुवई.
सर्व विभागाच्य उच्च प्रश्नम] सर्वकालक
तंत्रालभ, उच्चतावद विद्याप्रश्नम महाराष्ट्र राज्य, भुवई.
महाराष्ट्रामध्ये[उच्च प्रश्नम] याची स्वीय उठारवळ
या.राज्यामध्ये[उच्च प्रश्नम] याची स्वीय उठारवळ.
उठार व तंत्राश्वाण आरण लेवायोजन विभागातील सर्व भार्यासन आधारात
सामान्य प्रश्नासन उम्मुक्त [१६-८] विभाजित्याच्या सांस्कृतक जारी व श्रीका
विभाग भावण-५, मैत्रालय, भुवई.
सर्व विभागाच्य उपर्याख, तंत्राश्वाण/उच्चतावदाप्रश्नम व प्राश्नम.
तंत्रालभ, समाजकल्याण महाराष्ट्र राज्य पुणे २ प्रती
तनक्क-नस्ती विभाग-५.

शीतल नर्णय, समाजकल्पाच, सत्यकृतिक छार्य व छोडा अभाग ब्रह्मांड
सौधाती-१४१७/गु.कृ.२३६/मार्ग-५, अदनांड १३ जून, १९९५ व सम्भासीज्ञ
ब्रह्मांडीपत्र अदनांड १५ जून, १९९५ अन्यथे "प्रश्नोच्च मानास प्रवर्ग" अंतर्गत
करण्याते आलेलो जाहीली वादो.

अ.४.

जातीऐ नाव

- १) गोदावरी, गवारा
- २) माना
- ३) १)जोडटी, २)हलकड कोडटी, ३)हलवा जात, ४)साळी,
५)लाडलोडटी, ६)गडेरात लोडटी, ७)देशमर, ८)सालेवार,
९)पदम्भावी, १०)देयांग, ११)जाळी वधी, १२)पटवीत,
१३)सतसाले, १४)साडे, १५)तक्कजोडटी.
- ४) १)जोळी, तत्त्वम जाती, २)माच्चमार जोळी, ३)अटीर जोळी,
४)छापदेंगी जोळी, ५)पानजोळी, ६)ग्रामन जोळी, ७)रुक्के-जोळी,
८)पानभरे जोळी, ९)झर्यांगी जोळी, १०)माणिला जोळी,
११)सौनजोळी, १२)दैती जोळी, १३)जारवा, १४)अनुष्ठान
ज्याती फट्ये रुभावेंगी नतलेले जोळी.
- ५) १)मुन्नेरवार, २)मुन्नुरवार, ३)मुन्नुर, ४)तेलगु मुन्नुर,
५)मुन्नुरवार तेलगु, ६)मुन्नरकापू, ७)जापेवार, ८)तेलगु जापेवार
९)मुन्नरवाड, १०)तेलगु पुलमाळी, ११)जाती-